

उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, जिल्हा हिंगोली  
येथील रुग्णालयाकरीता वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-१  
यांना “कार्यालय प्रमुख” आणि “आहरण व  
संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: आसंअ-२०१८/ प्र.क्र.३००/ आरोग्य-४  
मंत्रालय, १० वा मजला, संकूल इमारत,  
गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, मुंबई.  
तारीख : ७ डिसेंबर, २०१८.

वाचा:-

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.पदनि-२०१३/प्र.क्र.१४१/आरोग्य-३,  
दि.१३.०५.२०१४.
- २) सहसंचालक, आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई यांचे पत्र क्रमांक: संआसे/कक्ष-  
३/टे.७/उपजि कळमनुरी हिंगोली आ.स.अधि./९८७८-७९/१८, दि.१८.०९.२०१८.

प्रस्तावना :-

उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, जिल्हा हिंगोली या १०० खाटांच्या उपजिल्हा  
रुग्णालयाकरीता उपरोक्त क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये ४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण  
करण्यात आली आहेत. या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील रुग्णालयाचे  
कार्यालयीन कामकाज व आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-१, यांना “कार्यालय  
प्रमुख” आणि “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, जिल्हा हिंगोली रुग्णालयाचे कार्यालयीन कामकाज व  
आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी, वित्त विभागाचा शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/  
विनियम, भाग-२, दि.१७.४.२०१५ च्या सोबतच्या परिशिष्टामधील, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८,  
भाग- पहिला, उप विभाग- पहिला, अनुक्रमांक ३ येथील नियम २ अन्वये प्रदान केलेल्या प्राधिकारास  
अनुसरून “वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-१” यांना “कार्यालय प्रमुख” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच,  
महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम क्र.१५६ मधील तरतूदीनुसार वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-१, यांना  
“आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय, वित्त विभागाने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र.४०४/१८/कोषा. प्रशा-५,  
दि.१२.११.२०१८ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१२०६११४१२८२७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र. मो. बलकवडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.
२. सहसंचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई
३. सहाय्यक संचालक ( लेखा व लेखापरिक्षा), आरोग्य सेवा, पुणे.
४. सहसंचालक, आरोग्य सेवा ( अर्थ व प्रशासन ), मुंबई/ पुणे.
५. उपसंचालक, आरोग्य सेवा (औरंगाबाद मंडळ), औरंगाबाद.
६. जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली.
७. उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, जिल्हा हिंगोली.
८. जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली.
९. महालेखापाल १ / २, महाराष्ट्र ( लेखा व लेखापरिक्ष) / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
१०. वित्त विभाग (विनियम कार्यासन), मंत्रालय, मुंबई.
११. कार्यासन अधिकारी ( अर्थसंकल्प ), सा.आ.वि., मंत्रालय, मुंबई.
१२. निवडनस्ती ( आरोग्य-४ ).